

नियमावली :

- स्पर्धोत्सव प्रवेश सर्व संस्था व कलाकारांसाठी खुला आहे.
- स्पर्धोत्सवाचे प्रवेश अर्ज ०१/०७/२०१८ पासून ३१/०७/२०१८ पर्यंत 'प्रयोग मालाड' च्या www.prayogmalad.org या संकेतस्थळावरच भरून "SUBMIT" करायचे आहेत. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर "SUBMIT" करण्यापूर्वी प्रवेश शुल्क आमच्या बँक खात्यात भरून बँकेच्या पावतीची SCANNED COPY अर्जासोबत "ATTACHED" करणे आवश्यक आहे. (आमच्या बँक खात्याचा तपशील : 'प्रयोग मालाड', भारतीय स्टेट बँक, मालाड (पश्चिम) शाखा, खाते क्रमांक: ३५२४७०९४२२८. IFSC Code : SBIN000552).
- या स्पर्धोत्सवासाठी श्री. जयंत पवार यांच्या एकांकिका 'प्रयोग मालाड' तर्फे स्पर्धक संस्थांना सोडतीद्वारे देण्यात येतील. या एकांकिका दिनांक १० जून २०१८ पासून www.prayogmalad.org या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सोडत रविवार दिनांक १९ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता कोळी समाज सभागृह, भूजाळे तलावाजवळ, भंडारवाडा मार्ग, चिंचोली बंदर, मालाड (प), मुंबई - ४०००६४ येथे काढली जाईल. सोडतीद्वारे मिळालेली एकांकिकाच स्पर्धक संस्थेनी सादर करणे बंधनकारक आहे. सोडतीमध्ये मिळालेल्या एकांकिकेची प्रत 'प्रयोग मालाड' तर्फे देण्यात येईल. या एकांकिकेत कोणताही बदल करण्यापूर्वी लेखक श्री. जयंत पवार यांची लेखी परवानगी 'प्रयोग मालाड' कडे सादर करणे आवश्यक आहे. या सोडतीसाठी स्पर्धक संस्थेच्या दोन प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे.
- या स्पर्धोत्सवात कोणत्याही कलाकाराला एकापेक्षा अधिक एकांकिकेतून नगण्य भूमिकेतदेखील अभिनय करता येणार नाही. तसेच कोणत्याही स्पर्धक संस्थेला एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज या स्पर्धोत्सवात दाखल करता येणार नाहीत.
- परीक्षांचा निर्णय अंतिम असेल व तो सर्व स्पर्धक संस्थांना बंधनकारक राहील.
- स्पर्धोत्सवाच्या कार्यक्रमात व नियमावलीत कोणताही बदल करण्याचे सर्वाधिकार 'प्रयोग मालाड' कडे असतील.

प्राथमिक फेरी :

- प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, नाशिक व सोलापूर अशा एकूण चार केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. पुणे, नाशिक व सोलापूर या तीन केंद्रांवर प्रत्येकी कमीतकमी सात संस्था सहभागी झाल्या तरच त्या त्या केंद्रावर प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येईल. तसेच या तीन केंद्रांवर "प्रथम येणा-याला प्राधान्य" या तत्वावर जास्तीत जास्त दहा स्पर्धक संस्थांना स्पर्धोत्सवात प्रवेश देण्यात येईल.
- प्राथमिक फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
- सोलापूर - २०/०९/२०१८ पुणे - २६/०९/२०१८
नाशिक - २७/०९/२०१८ मुंबई - २८/०९/२०१८, २९/०९/२०१८ व ३०/०९/२०१८
- प्राथमिक फेरीत एकांकिका तालीम स्वरूपात सादर करावयाची आहे.
- प्राथमिक फेरीतील एकांकिका सुरु होण्यापूर्वी नेपथ्य, संगीत, रंगभूषा, वेशभूषा या तांत्रिक गोष्टींच्या संकल्पित आराखड्याच्या दोन प्रती सादर करणे आवश्यक आहे.
- प्राथमिक फेरीसाठी 'प्रयोग मालाड' तर्फे ५ खुर्च्या देण्यात येतील. या फेरीतील सादरीकरणासाठी वेशभूषा, रंगभूषा, संगीत इत्यादी तांत्रिक गोष्टी आवश्यक नाहीत.
- प्राथमिक फेरीचे स्थळ व वेळ १९ ऑगस्ट २०१८ रोजी होणा-या सोडती दरम्यान देण्यात येईल.

विशेष कार्यशाळा :

- स्पर्धक संस्थांच्या कलाकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञ यांना मार्गदर्शन करण्यासाठी "प्रयोग मालाड" तर्फे श्री. जयंत पवार यांच्या सर्व एकांकिकांवर आधारित एक विशेष कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेत श्री. जयंत पवार यांच्या एकांकिकांमधील पूर्वीचे सुप्रसिद्ध नाट्यकर्म मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा सोडतीनंतर त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
- या विशेष कार्यशाळेतील प्रवेश सर्व संस्था व कलाकारांसाठी खुला आहे.
- या विशेष कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असल्यामुळे "प्रथम येणा-याला प्राधान्य" या तत्वावर पूर्वनोंदणी केली जाईल.

अंतिम फेरी : (दिनांक १३ व १४ ऑक्टोबर २०१८) प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्य गृह, बोरीवली (पश्चिम), मुंबई

- अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धक संस्थांना SMS / WhatsApp अथवा भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. तसेच 'प्रयोग मालाड' च्या संकेतस्थळावरही निवड झालेल्या संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धक संस्थांसाठी प्रवास व निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. संबंधित संस्थेने ती स्वतःच करावयाची आहे.
- एकांकिका संपल्यानंतर ५ मिनिटात रंगमंच मोकळा करणे बंधनकारक आहे. एकांकिकेच्या पूर्वतयारीसाठी फक्त १५ मिनिटे वेळ देण्यात येईल.
- अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धक संस्थेस अंतिम फेरीच्या एका सत्राच्या तीन प्रवेशिका विनामूल्य देण्यात येतील.
- विनामूल्य देण्यात आलेल्या प्रवेशिकांव्यतिरिक्त अधिक प्रवेशिका स्पर्धक संस्थेस हव्या असल्यास 'प्रयोग मालाड' कडे प्रवेश शुल्क आगाऊ भरून नोंदणी करावी.

प्रवेश शुल्क :

- या स्पर्धासवात सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ₹. ३०००/- (रुपये तीन हजार फक्त) “प्रयोग मालाड” च्या बँक खात्यात भरावयाचे आहेत.
- प्राथमिक फेरीतील सादरीकरणानंतर अंतिम फेरीसाठी निवड न झालेल्या स्पर्धक संस्थांच्या प्रवेश शुल्कातून ₹. १०००/- वजा करून उर्वरित ₹. २०००/- परत करण्यात येतील.
- प्रवेश शुल्क परताव्याचा धनादेश स्वीकारण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधीस संस्थेचे Authority Letter आणणे बंधनकारक आहे.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

रंगमंच साहित्य व्यवस्था :

- अंतिम फेरीसाठी खालील साहित्य ‘प्रयोग मालाड’ तर्फे विनामुल्य उपलब्ध केले जाईल.
१) ६' x ४' x ९' च्या दोन लेव्हल २) तीन टोकळे
या व्यतिरिक्त काहीही साहित्य हवे असल्यास प्राथमिक फेरीतील सादरीकरणापूर्वी या साहित्याची लेखी यादी ‘प्रयोग मालाड’ कडे द्यावी. या साहित्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या साहित्याचे अतिरिक्त शुल्क आमच्या नेपथ्य कंत्राटदाराकडे आगाऊ भरावे लागेल.

रंगभूषा :

- ‘प्रयोग मालाड’ तर्फे सामान्य रंगभूषेची व्यवस्था विनामुल्य करण्यात येईल. या व्यतिरिक्त विशेष रंगभूषा हवी असल्यास त्याचा लेखी तपशील प्रयोग मालाड’ कडे द्यावा. त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्या विशेष रंगभूषेचे अतिरिक्त शुल्क आमच्या रंगभूषाकाराकडे आगाऊ भरावे लागेल.

प्रकाशयोजना :

- एकूण १४ स्पॉट उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी सहा स्पॉट ‘प्रयोग मालाड’ तर्फे विनामुल्य देण्यात येतील. स्पॉटची व्यवस्था सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे केलेली असेल. त्यातून संस्थेला आवश्यक असलेल्या स्पॉटभोवती वर्तुळ करून नोंदवावे. अतिरिक्त स्पॉटचे शुल्क आमच्या कंत्राटदाराकडे आगाऊ भरावे लागेल.

महत्वाच्या तारखा :

- प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १० ऑगस्ट २०१८
- एकांकिका सोडत व कार्यशाळा : १९ ऑगस्ट २०१८
- प्राथमिक फेरी : सोलापूर - २०/०९/२०१८ | पूणे - २६/०९/२०१८
नाशिक - २७/०९/२०१८ | मुंबई - २८/०९/२०१८, २९/०९/२०१८ व ३०/०९/२०१८
- अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ - १३ व १४ ऑक्टोबर २०१८ :

पारितोषिके :

- उत्कृष्ट एकांकिका : प्रथम क्रमांक - ₹. २५०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक - ₹. २००००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
तृतीय क्रमांक - ₹. १५०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
- उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम क्रमांक - ₹. ५०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक - ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
- उत्कृष्ट अभिनय : प्रथम क्रमांक (पुरुष) - ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक (पुरुष) - ₹. २०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
प्रथम क्रमांक (स्त्री) - ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
द्वितीय क्रमांक (स्त्री) - ₹. २०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
- उत्कृष्ट नेपथ्य : ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
- उत्कृष्ट प्रकाशयोजना : ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र
- उत्कृष्ट ध्वनीसंयोजन : ₹. ३०००/- + स्मृती चिन्ह + प्रशस्तीपत्र

अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२०७५९६५९ व ९८६९६२७९५०